

आदेश

गृह विभाग, मंत्रालय,

मुंबई ४०० ०३२,

दिनांक :- ३ सप्टेंबर, २००५.

मोटर

वाहने

अधिनियम,

१९८८.

क्रमांक : एमआयएस १५०५/७०५/परि.२ : ज्याअर्थी, शासनाच्या असे निदर्शनास आणण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, गणेश चतुर्थी निमित्ताने कोंकणवासीयांच्या सोयीसाठी ज्यादा बसेस सोडण्याची व्यवस्था करते ;

ज्याअर्थी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरून, जड वाहने व रेतीची वाहतूक करणारी वाहने यांच्या वाहतुकीमुळे या कालावधीत कोंकणाकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून वाहनांची कोंडी होऊन प्रवाशांची गैरसोय होते;

त्याअर्थी, आता, मोटर वाहने अधिनियम, १९८८ च्या कलम ११५ मधील तरतुदींचा वापर करून महाराष्ट्र शासन या आदेशाद्वारे सार्वजनिक हितास्तव मुंबई - सावंतवाडी या राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ (पनवेल ते सिंधुदूर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, सावंतवाडी) वरून होणारी वाळू/रेती भरलेल्या ट्रकची, मोठ्या ट्रेलर्सची तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत पुढील प्रमाणे आदेश देत आहे :-

१) दिनांक ०६.०९.२००५ (सकाळी ०६.०० वाजल्यापासून) दिनांक ०८.०९.२००५ (रात्री १२.०० वाजेपर्यंत) या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ वर सर्व प्रकारची अवजड वाहने, ट्रेलर, वाहतुकीचे वाळू/रेतीचे ट्रक्स यांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात यावी.

२) दिनांक ०८.०९.२००५ (रात्री १२.००) ते दिनांक १८.०९.२००५ (रात्री १२.००) या कालावधीत फक्त रात्री १२.०० ते सकाळी ०६.०० या वेळेत अवजड वाहने (१० टन किंवा त्यापेक्षा जास्त वजन वाहून नेणारे ट्रक्स), सर्व प्रकारचे ट्रेलर यांच्या वाहतुकीस परवानगी राहिल.

३) दिनांक ०६.०९.२००५ (सकाळी ०६.०० वाजल्यापासून) ते दिनांक १८.०९.२००५ (रात्री १२.०० वाजेपर्यंत) या कालावधीत वाळू/रेती च्या वाहतुकीस पूर्णतः बंदी राहिल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रमेश शिंदे)

उप सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र शासन.

प्रति,

- पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- जिल्हा दंडाधिकारी, मुंबई (शहर / उपनगरे) / ठाणे / रायगड/ रत्नागिरी / सिंधुदुर्ग.
- पोलीस अधिक्षक, ठाणे (ग्रामीण) / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग.
- महासंचालक, माहिती व प्रसिध्दी संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
त्यांना विनंती करण्यात येते की, या आदेशास सर्व प्रमुख वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांद्वारे ठळक प्रसिध्दी देण्यात यावी.

प्रत माहितीसाठी :-

- मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.
- मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव.
- मा. मंत्री (परिवहन) यांचे खाजगी सचिव.
- मा. राज्यमंत्री (परिवहन) यांचे खाजगी सचिव.
- मा. राज्यमंत्री (सार्वजनिक बांधकाम), वने, पर्यावरण यांचे खाजगी सचिव.
- अपर मुख्य सचिव (गृह) यांचे स्वीय सहायक.
- प्रधान सचिव (परिवहन), गृह विभाग यांचे स्वीय सहायक.
- प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग यांचे स्वीय सहायक.
- प्रधान सचिव (अ. व सु.), गृह विभाग यांचे स्वीय सहायक.